THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

REGD OFFICE: OFFICE NO. 2, CHANDRA NIWAS HIRACHAND DESAI ROAD GHATKOPAR WEST,
OPP. GHATKOPAR NEW POST OFFICE MUMBAI-400086; PHONE: 91-22-22661013 EMAIL:
inlinch@hotmail.com; CIN No.: L47211MH1956PLC009882

15 November, 2023

To,
Listing Department
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Script Code: : 504746

SUB: Submission of Newspaper Publication

Ref: Regulation 30 & Schedule III Part A of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

The exchange and stakeholders are requested to note and take on record the Newspaper publication made in pursuance of Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 with respect to publication of Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2023

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully

For The Indian Link Chain Manufactures Ltd.

Vishal Thakkar

Managing Director

DIN: 09798551

(Rs. In Lakhs except EPS) **Corresponding Three**

Months Ended in the

Previous Year

30.09.2022

-14.47

-14.47

-14.47

-14.47

113.18

TOTAL

0.02

0.01

0.00

0.02

0.00

0.02

BUSINESS

FINANCIAL EXPRESS

financialexpress.com

19

THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

REGD OFFICE: Office No. 2, Chandra Niwas Hirachand Desai Road Ghatkopar West. Opp. Ghatkopar New Post Office Mumbai-400086 CIN: L47211MH1956PLC009882

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

			(Rs. In Lacs	except EPS)
Particulars	30-Sep-23 Current Quarter ended / Year to date figures (Unaudited)	30-Sep-23 Six Months / Year to date figures (Unaudited)	30-Sep-22 Previous Year corresponding Quarter (Unaudited)	31-Mar-23 Previous Year ending (Audited)
Total income from operations (net)	-	900		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tal Net Profit / (Loss) for the period after tax	t 1.56	1.96	-14.58	-45.64
(after Extraordinary items)	1.56	1.96	-14.58	-45.64
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax)	1	311.48.00		
and Other Comprehensive Income (after tax)] *	1.56	1.96	-14.58	-45.64
Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items)	20	12.11	9	35
(of Rs. 10/- each)	500	20,5500	50.75	
Basic:	3.12	3.92	-29.16	-91.28
Diluted:	3.12	3.92	-29.16	-91.28
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic:	3.12	3.92	-29.16	-91.28

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites, - www.bseindia.com and on the website of

NO. OF EQUITY

SHARES ALLOTTED

748

748

748

748

748

748

748

PER APPLICANT

By and on behalf of the Board of Directors

TOTAL NO. OF EQUITY

SHARES ALLOTTED

0

2244

1,478,570

44

Vishal Thakkar Managing Director DIN.: 09798551

RATIO

0:9

0:2

0:7

0:1

0:7

3:110

4:7

For, Datasoft Application Software (India) Limited

CATEGORY

1.696

1,908

1.961

2,014

3,392

3,445

Year to Date

Figures

31.03.2023

-52.12

-52.12

-52.12

-52.12

113.18

10/-

-4.61

DATASOFT APPLICATION SOFTWARE (INDIA) LIMITED

CIN: L31100TN1992PLC156105

Registered Office: Plot No.OZ-13, Sipcot Hi-Tech SEZ, Oragadam, Sriperumbudur Kancheepuram TN 602105 Statement of Unaudited financial results for the Quarter and Half Year ended on 30/09/2023

Quarter Ending

30.09.2023

11.40

11.40

8.44

8.44

113.18

10/-

0.75

SR.

NO.

504

505

506

507

526

527

528

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation

33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Unaudited Financial Results are available

Uma Nandam Whole Time Director DIN: 02220048

NO. OF

APPLICATIONS

RECEIVED

...continued from previous page.

accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investor Portion"), of which one-third was reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids having been received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). Further, 5% of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, subject to valid Bids having been received at or above the Offer Price, and the remainder of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids having been received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer was made available for allocation to Non-Institutional Investors ("Non-Institutional Category") of which one-third of the Non-Institutional Category was made available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000 and two-thirds of the Non-Institutional Category was made available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 1,000,000 and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Category was allocated to Bidders in the other sub-category of Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids having been received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Offer was made available for allocation to Retail Individual Investors ("Retail Category"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids having been received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) were required to mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process and were required to provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter) in which the Bid Amount was blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Banks, as the case may be. Anchor Investors were not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 450 of the Prospectus.

Sr.

No

Particulars

Total income from operations (net)

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

Face Value of Equity Share Capital

Earnings Per Share (Basic / Diluted)

6 Equity Share Capital

Other Equity

Date: 11.11.2023

Place: Kancheepuram

2 Net Profit for the period (before Tax, Exceptional

3 Net Profit for the period before Tax, (after Exceptional

4 Net Profit for the period after tax (after Exceptional

on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

5 Total Comprehensive income for the period (after Tax)

The Bidding for Anchor Investors opened and closed on Monday, November 6, 2023. Our Company received 25 applications from 24 Anchor Investors (including 5 domestic mutual funds through 6 Mutual Fund schemes) for 10,267,584 Equity Shares. The Anchor Investor Offer Price was finalized at ₹ 282 per Equity Share. A total of 8,871,416 Equity Shares were allocated under the Anchor Investor Portion aggregating to ₹ 2.50.17.39.312.

The Offer received 1,031,170 applications for 1,069,290,847 Equity Shares (prior to rejections) resulting in 36.16 times subscription as disclosed in the Prospectus. The details of the applications received in the Offer from various categories are as under (before rejections):

SL. NO.	CATEGORY	NO. OF APPLICATIONS RECEIVED	NO. OF EQUITY SHARES APPLIED	NO. OF EQUITY SHARES RESERVED AS PER THE PROSPECTUS	NO. OF TIMES SUBSCRIBED	AMOUNT (₹)
Α	Retail Individual Investors	949,889	59,332,069	10,349,987	5.73	16,731,552,563
В	Non-Institutional Investors – More than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000	47,340	36,270,126	1,478,570	24.53	10,227,803,472
С	Non-Institutional Investors – Above ₹ 1,000,000	33,816	122,833,860	2,957,139	41.54	34,639,095,096
D	Qualified Institutional Buyers (excluding Anchor Investors)	100	840,587,208	5,914,278	142.13	237,045,592,656
Е	Anchor Investors	25	10,267,584	8,871,416	1.16	2,895,458,688
	Total	1,031,170	1,069,290,847	29,571,390	36.16	301,539,502,475

A summary of the final demand as per BSE and NSE as on the Bid/Offer Closing Date as at different Bid prices is as under:

SR. NO	BID PRICE (₹)	NO. OF EQUITY SHARES	% TO TOTAL	CUMULATIVE TOTAL	CUMULATIVE % OF TOTAL
1	268	172,621	0.02	172,621	0.02
2	269	11,236	0.00	183,857	0.02
3	270	57,293	0.01	241,150	0.02
4	271	4,240	0.00	245,390	0.02
5	272	19,027	0.00	264,417	0.02
6	273	2,491	0.00	266,908	0.02
7	274	4,452	0.00	271,360	0.03
8	275	65,455	0.01	336,815	0.03
9	276	4,929	0.00	341,744	0.03
10	277	3,286	0.00	345,030	0.03
11	278	11,978	0.00	357,008	0.03
12	279	7,844	0.00	364,852	0.03
13	280	92,008	0.01	456,860	0.04
14	281	76,903	0.01	533,763	0.05
15	282	1,013,595,320	94.18	1,014,129,083	94.23
16	CUTOFF	62,118,915	5.77	1,076,247,998	100.00
	TOTAL	1,076,247,998	100.00		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being the NSE on Friday, November 10, 2023.

A. Allotment to Retail Individual Investors (after rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Retail Individual Investors, who have bid at the Cut-Off Price or at the Offer Price of ₹ 282 per Equity Share, was finalized in consultation with the NSE. This category has been subscribed to the extent of 5.55 times. The total number of Equity Shares Allotted in the Retail Portion is 10,349,987 Equity Shares to 195,282 successful Retail Individual Investors. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

SR. NO.	CATEGORY	NO. OF APPLICATIONS RECEIVED	% OF TOTAL	TOTAL NO. OF EQUITY SHARES APPLIED	% TO TOTAL	NO. OF EQUITY SHARES ALLOTTED PER BIDDER	RATIO	TOTAL NO. OF EQUITY SHARES ALLOTTED
1	53	866,558	94.20	45,927,574	79.93	53	38:179	9,749,562
2	106	27,309	2.97	2,894,754	5.04	53	38:179	307,241
3	159	8,168	0.89	1,298,712	2.26	53	38:179	91,902
4	212	4,401	0.48	933,012	1.62	53	38:179	49,502
5	265	3,076	0.33	815,140	1.42	53	38:179	34,609
6	318	1,534	0.17	487,812	0.85	53	38:179	17,278
7	371	1,531	0.17	568,001	0.99	53	38:179	17,225
8	424	657	0.07	278,568	0.48	53	38:179	7,367
9	477	380	0.04	181,260	0.32	53	38:179	4,293
10	530	1,448	0.16	767,440	1.34	53	38:179	16,271
11	583	233	0.03	135,839	0.24	53	38:179	2,597
12	636	338	0.04	214,968	0.37	53	38:179	3,816
13	689	4,290	0.47	2,955,810	5.14	53	38:179	48,283
		11,328 Allottee	s from Seria	I no 2 to 13 Additional 1(one)	share	1	41:11328	41
	TOTAL	919,923	100.00	57,458,890	100.00			10,349,987

B. Allotment to Non-Institutional Investors (more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000) (after rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors (more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000), who have bid at the Offer Price of ₹282 per Equity Share or above, was finalized in consultation with the NSE. This category has been subscribed to the extent of 24.01 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 1,478,570 Equity Shares to 1,992 successful Non-Institutional Investors (more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000). The category-wise details of the Basis of Allotment are as under (Sample):

SR. NO.	CATEGORY	NO. OF APPLICATIONS RECEIVED	% OF TOTAL	TOTAL NO. OF EQUITY SHARES APPLIED	% TO TOTAL	NO. OF EQUITY SHARES ALLOTTED PER APPLICANT	RATIO	TOTAL NO. OF EQUITY SHARES ALLOTTED
1	742	44,551	96.11	33,056,842	93.11	742	19:442	1,420,930
2	795	586	1.26	465,870	1.31	748	25:586	18,700
3	848	197	0.42	167,056	0.47	748	8:197	5,984
4	901	71	0.15	63,971	0.18	748	3:71	2,244
5	954	47	0.10	44,838	0.13	748	2:47	1,496
6	1,007	44	0.09	44,308	0.12	748	2:44	1,496
7	1,060	145	0.31	153,700	0.43	748	6:145	4,488
21	2,650	19	0.04	50,350	0.14	748	1:19	748
22	2,968	15	0.03	44,520	0.13	748	1:15	748
23	3,498	119	0.26	416,262	1.17	748	5:119	3,740
501	1,219	8	0.02	9,752	0.03	748	0:8	0
502	1,537	6	0.01	9,222	0.03	748	0:6	0
503	1,643	2	0.00	3,286	0.01	748	0:2	0

529		ne) snare	1				
	TOTAL	46,356	100.00	35,502,474	100.00		Г

Allotment to Non-Institutional Investors (more than ₹ 1,000,000) (after rejections) (including ASBA Applications)

All applicants from Serial no 501 to 527 for 1 (one) lot of 748 shares

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors (more than ₹ 1,000,000), who have bid at the Offer Price of ₹ 282 per Equity Share or above, was finalized in consultation with the NSE. This category has been subscribed to the extent of 41.14 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 2,957,139 Equity Shares to 3,985 successful Non-Institutional Investors (more than ₹ 1,000,000). The category-wise details of the Basis of Allotment are as under: (Sample)

the Company: https://www.inlinch.com

% TO

TOTAL

0.04

0.02

0.01

0.04

0.01

11-Nov-23

TOTAL NO. OF EQUITY

SHARES APPLIED

15,264

3.922

14,098

3,392

24,115

SR. NO.	CATEGORY	NO. OF APPLICATIONS RECEIVED	% OF TOTAL	TOTAL NO. OF EQUITY SHARES APPLIED	% TO TOTAL	NO. OF EQUITY SHARES ALLOTTED PER APPLICANT	RATIO	TOTAL NO. OF EQUITY SHARES ALLOTTED
1	3,551	32,327	96.51	114,793,177	94.36	742	42:353	2853,732
2	3,604	363	1.08	1,308,252	1.08	742	43:363	31,906
3	3,657	112	0.33	409,584	0.34	742	13:112	9,646
4	3,710	115	0.34	426,650	0.35	742	14:115	10,388
5	3,763	58	0.17	218,254	0.18	742	7:58	5,194
6	3,816	52	0.16	198,432	0.16	742	6:52	4,452
7	3,869	37	0.11	143,153	0.12	742	4:37	2,968
29	7,102	20	0.06	142,040	0.12	742	2:20	1,484
30	7,950	5	0.01	39,750	0.03	742	1:5	742
31	10,600	17	0.05	180,200	0.15	742	2:17	1,484
1001	4,346	2	0.01	8,692	0.01	742	0:2	0
1002	4,558	3	0.01	13,674	0.01	742	0:3	0
1003	4,770	2	0.01	9,540	0.01	742	0:2	0
1004	4,823	1	0.00	4,823	0.00	742	0:1	0
1005	4,982	1	0.00	4,982	0.00	742	0:1	0
1063	125,027	1	0.00	125,027	0.10	742	0:1	0
1064	354,570	1	0.00	354,570	0.29	742	0:1	0
1065	425,484	1	0.00	425,484	0.35	742	0:1	0
1066		All applicants from Se	erial no 100	11 to 1065 for 1 (one) lot of 74	2 shares	742	10:107	7,420
1067		3,985 Allottees fro	m Serial no	o 1 to 1066 Additional 1(one)	share	1	5:74	269
	Total	33,497	100.00	121,660,652	100.00			2,957,139

D. Allotment to QIBs (after rejections)

Allotment to QIBs, who Bid at the Offer Price of ₹ 282 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with the NSE. This category has been subscribed to the extent of 142.13 times of the Net QIB Portion. As per the SEBI ICDR Regulations, Mutual Funds were allotted 5% of the Equity Shares of the Net QIB Portion available, i.e., 295,714 Equity Shares and other QIBs and unsatisfied demand of Mutual Funds were allotted the remaining available Equity Shares i.e., 5,618,564 Equity Shares on a proportionate basis. The total number of Equity Shares allotted in the Net QIB Portion is 5,914,278 Equity Shares, which were allotted to 100 successful QIB Bidders. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

CATEGORY	FIS/BANKS	MF's	IC's	NBFC's	AIF	FII/FPC	VC's	TOTAL
QIB	2,376,341	420,650	309,734	874,202	236,984	1,696,367	-	5,914,278

E. Allotment to Anchor Investors

Our Company and the Promoter Selling Shareholders, in consultation with the BRLMs, have allocated 8,871,416 Equity Shares to 24 Anchor Investors (through 25 Anchor Investor Application Forms) (including 5 domestic Mutual Funds through 6 schemes) at the Anchor Investor Offer Price of ₹ 282 per Equity Share in accordance with the SEBI ICDR Regulations. This represents 60% of the QIB Portion.

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC	OTHERS	TOTAL
ANCHOR	-	2,340,639	1,153,467	-	7,98,844	45,78,466	-	88,71,416

The IPO Committee of our Company at its meeting held on November 10, 2023 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice-cum-Unblocking Intimations and/ or notices have been dispatched to the addresses of the investors as registered with the depositories. Further, the instructions to the Self Certified Syndicate Banks for unblocking of funds, transfers to the Public Offer Account have been issued on November 10, 2023 and payment to non-Syndicate brokers have been issued on November 10, 2023. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Offer at the address given below. The Equity Shares allotted to the successful Allottees have been uploaded on November 13, 2023 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. Our Company has filed the listing application with the NSE and BSE on November 11, 2023. Our Company has received the listing and trading approval from NSE and BSE and the trading will commence on November 15, 2023.

Note: All capitalised terms used and not specifically defined herein shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus. **INVESTORS PLEASE NOTE**

The details of the Allotment made will be hosted on the website of the Registrar to the Offer, Link Intime India Private Limited at: www.linkintime.co.in

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Offer quoting full name of the first/ sole Bidder, Bid cum Application Form number, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of Bid cum Application Form, address of the Bidder, number of Equity Shares applied for, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and a copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary at the address given below:

LINKIntime

Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli West,

Mumbai 400 083, Maharashtra, India **Tel:** +91 810 811 4949 E-mail: askauto.ipo@linkintime.co.in Investor grievance e-mail: askauto.ipo@linkintime.co.in

Contact person: Shanti Gopalkrishnan SEBI registration no.: INR000004058

Date: November 13, 2023

Place: Delhi

Website: www.linkintime.co.in

For **ASK AUTOMOTIVE LIMITED** On behalf of the Board of Directors

Raiani Sharma

Company Secretary and Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE **BUSINESS PROSPECTS OF ASK AUTOMOTIVE LIMITED.**

ASK AUTOMOTIVE LIMITED has filed a Prospectus dated November 9, 2023 with the RoC and the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges, i.e. BSE and NSE, at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.askbrake.com, and on the websites of the BRLMs i.e., JM Financial Limited, Axis Capital Limited, ICICI Securities Limited and IIFL Securities Limited at www.jmfl.com, www.axiscapital.co.in, www.icicisecurities.com and www.iiflcap.com, respectively. Any investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section titled "Risk Factors" beginning on page 33 of the Prospectus.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act, as amended (the "U.S. Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States only to "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) pursuant to Rule 144A of the U.S. Securities Act or another available exemption from the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) in "offshore transactions" as defined in, and in reliance on, Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offer and sales are made.

financialexp.epapr.in

'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' अंतर्गत पहाटे १ ते ५ वाजेपर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा

नवी मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने सगळीकडच्या बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली दिसतात. यामुळे कचऱ्याच्या प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. या अनुषंगाने स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबईचा नावलौकिक लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान २.०' अंतर्गत 'स्वच्छ दिवाळी दिवाळी' या अभियानामध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कचऱ्यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने नमुंमपा आयुक्त श्री. मार्गदर्शनाखाली, राजेश नार्वेकर नवी लक्ष्मीपूजनाच्या रात्री महानगरपालिका परिसरात बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे १ ते ५ वाजेपर्यंत स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ३७५ सफाई कर्मचारी

याद्वारे देण्यात येते की, १. श्री. हरी दुधनाथ सिंह रामलखान दुधनाथ सिंह, ३. श्रीम. पुजा संजय सिंह

दिवंगत श्री. राम दुधनाथ सिंह यांची मुलगी, ४. ग्यान दुधनाथ सिंह, ५. श्रीम. उशा सिंह, दिवंगत श्री. धरम दुधनाथ सिंह यांची

पत्नी हे दिवंगत श्री. बुधनाथ जब मंगल सिंह (१९९९ रोजी मबत) यांचे केवळ कायदेशीर वारस आहेत व दुकान क्र. १, अस्मीता जिन्सी सीएवएस लि., अस्मीता क्लबच्या पुढे, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७ वेथील मालक आहेत. खालील नावे

ादेशीर वारस व कायदेशीर वारस यांचे कुटुंब यांची आहेत :

कावदशार वारत व कावदशार वारत पाय कुटुब वाचा आहत: दिवंगत श्री. युधमाध जय मंगल सिंह यांचे कुटुंब (सन १९९९ रोजी मृत्यू) १. श्री. रामलखान दुधनाध सिंह, २. दिवंगत श्री. राम दुधनाध सिंह (सन २०११ रोजी मृत्यू) व दिवंगत

श्रीम, मनभावती देवी (सन २०२३ रोजी मृत्यू) (पत्नी) व पुज

संजय सिंह (विवंगत राम डी. सिंह यांची मुलगी), ३. हरी दुधनाथ सिंह, ४. ग्यान दुधनाथ सिंह, ५. दिवंगत धरम दुधनाथ सिंह (सन १९९१ रोजी मृत्यू) व श्रीम. उशा धरम सिंह (विवंगत श्री. धरम डी. सिंह यांची पत्नी).

(१५५)।त त्रा. चरम डा. ।सह पाया परमा). माझे अशील यांनी सदर संबंधात जाहीर सूचना जारी केली आहे. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना जर सदर मालमत्ता/ जागा व

होणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तसेच हक. अधिका

ात्पाता मानाच्या संवचात काठा असल्यास तसच ठक्क, आयंकार हितसंबंध वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी रूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह **०७ दिवसांच्या** आत् सदर

सूचनेच्या तारखेपासून सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे व

ते. १४.११.२०२३ (वक्तील उच्च न्यायालय तता : दुकान क्र. ०६, ग्रँड मनोर बिल्डींग, आयडीअल पार्क, सेके क्वेअर स्कूलच्या पुढे, भाईंदर (पूर्व), ठाणे ४०१ १०५.

ब्राक्षेप गृहित धरले जाणार नाहीत.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहुन नेण्यात आला. स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा मुंबई नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या नियोजनबध्द कार्यवाहीवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व ठिकाणी भेटी देत बारकाईने लक्ष ठेवून होते.

यांची विशेष नेमणक करण्यात आली

होती. १० रिफ्युज कॉम्पॅक्टर वहाने आणि

१३ मिनी टिपर वहाने यांच्या माध्यमातून

या स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात

कचऱ्यासह इतर कचरा तुर्भे येथील

फटाक्यांच्या

प्रामुख्याने

शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे १ ते ५ या कालावधीत राबविलेल्या या विशेष मोहीमेमध्ये हार, खादयपदार्थ यांचा ९ टन ६०० किलो फटाके,कागद, पुठ्ठे, कापड यांचा १८ टन १०० किलो सुका कचरा गोळा करून एकुण २७ टन ७०० किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी कु. पुष्पा तुकाराम नाईक यांना कोअर हाऊस क्र. सी-१९ मोजमापित ३० चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, गोराई (१) **मंदार** को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.. प्लॉट क. ७१. आरएससी-१२. गोराई-१. बोरिवली (पश्चिम), मंबई ४०० ०९१ ही मालमत्ता म्हाडा द्वारे त्यांच्या ॲलोटमेंट अंतर्गत आवंटन पत्र व त्यांचे संबंधित सोसायटीने शेअर प्रमाणपत्र क्र. १९ दि. २१.११.१९८९ अंतर्गत ९१ ते ९५ धारक विभिन्न क्रमांक धारक रु. ५०/-प्रत्येकीच्या **पाच** (५) संपूर्ण प्रदानित शेअर्स जारी केले होते ते करार माझे अशील कु. पुष्पा तुकाराम नाईक याँच्याकडून गहाळ झाले आहेत व हरवले आहेत, सदर गहाळ तक्रार मंबई उपनगरीय बोरिवली पोलीस स्टेशन, बोरिवली (पश्चिम), मंबई येथे ऑनलाइन तक्रार क. १०३८९६-२०२३ दि. १२.११.२०२३ रोजी दाखाल केली आहे व माझे अशील कु. **पुष्पा तुकाराम नाईक** हे मूळ आवंटी व सदर कोअर हाऊसचे परिपूर्ण मालक आहेत व कोणाही प्रस्तावित खारेदीदार यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत. पुढे माझे अशील यांनी श्री. उल्हास नारायण नाईक यांच्यासह दि. ०७.०५.१९८९ रोजी लग्न केले व त्यांच्या लग्नानंतर त्यांचे नाव श्रीम. उज्वला उल्हास नाईक म्हणून बदलले

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना मूळ आवंटन पत्र, संबंधित पत्र व इन्स्टॉलमेंट पेमेंट पावती यांच्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच म्हाडाद्वारे जारी केलेल्या मूळ सदर कोअर हाऊस संबंधात शेअर प्रमाणपत्र व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. **अनुज विनोद मोरे** यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय त्यांचे कार्यालय येथे **मोर असोसिएट्स** यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील मंबई येथे दि. १५ नोव्हेंबर, २०२३

> अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय



विभागाने सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी या मध्यरात्रीच्या विशेष स्वच्छता मोहीमेचे सुव्यवस्थित नियोजन करुन तसेच स्वत: सर्व विभागांमध्ये फिरुन साफसफाईवर लक्ष देतानाच साफसफाईवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

जाहीर सूचना

माझे अशील जॉयसी फर्नांडिस यांच्या वतीने आम जनतेस सुचित करण्यात येते की. मयत पेक्की वेन्स्लॉस रॉडिंग्ज यांनी एकमेवरित्या फ्लंट क्रमांक बी-१, तळ मजला मोजमापित चर्ट्झ क्षेत्रफळ अंदाजे ७८२.५२ चौ. फूट ठाणा हिलटॉप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (नोंदणीकरण क्रमांक टीएनए/टीएनए-एचएसजी/(टीसी)/५३०, वर्ष १९७२, दि. ११.१२.१९७२, सर्व्हे क्र. २३७, हिस्सा क्र. ४/१, सरस्वती हाय स्कूलजवळ, इंग्रजी मेडिअम, गाव पंचपाखडी, टेकडी बंगलो, नौंपाडा, पिन कोड ४०० ६०२, ठाणे, महाराष्ट्र, भारत सरकार यांनी

त्यानंतर मालक पेक्की वेन्स्लॉस रॉड्रिंग्ज यांच्या मागे सदर कायदेशीर वारस **१. जुली पेक्की** (पत्नी), **२. जॉयसी फर्नांडिस** (मुलगी) हे आहेत.

सन २०१९ मध्ये दि. ०२.१२.२०१९ रोजी जुली पेक्की यांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या मागे केवळ मुलगी **जॉयसी फर्नांडिस या मयत पेक्की वेन्स्लॉस रॉड्गिज** व मयत जली पेक्की यांच्या एकमेव कायदेशीर वारस आहेत.

आता **कायदेशीर वारस जॉयसी फर्नांडिस** या मयत <mark>पेक्की वेन्स्लॉस रॉड्रिग्ज</mark> व मयत जुली पेक्की यांचे सर्व शेअर्स त्यांच्या एकमेव नावे हस्तांतरण करत आहेत, यामुळे त्या सर्व शेअर्सच्या १००% मालक आहेत.

जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, संस्थांना, बँक वा कोणत्याही वित्तीय संस्थांना सदर कायदेशीर वारस यांच्याकरिता आक्षेप असल्यास त्यांनी याद्वारे सदर **सूचनेच्या प्रसिद्धी** तारखोपासून १४ दिवसांच्या आत खालील निर्देशित वकील कार्यालय येथे लेखी पुरावे यांच्यासह सचित करावे.

दिनांक : १४.११.२०२३ पत्ता: ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुरबाड

रोड, कल्याण (प) - पिन कोड ४२१ ३०१

Address and e-mail of the interim resolution

a class (Three names for each class)

4 (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives

सही/-वकील भरत एच. पारवानी संपर्क - ८७६७०८६१००

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT [Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MOUNTAIN EDGE TOURS AND HOLIDAYS PVT LTD

RELEVANT PARTICULARS Name of corporate debtor Mountain Edge Tours and Holidays Pvt Ltd Date of incorporation of corporate debt Authority under which corporate debtor is Ministry of Corporate Affairs, ROC-Andaman incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability U74900AN2009PTC000116 Identification No. of corporate debtor Address of the registered office and principal Registered office address as per the MCA office (if any) of corporate debtor Records: Opposite Rajasthan Manch Shadipu Andaman Islands, Port Blair, Andaman & Nicobar India, 744106 Other Address: Unit No. B-125, Eastern Business District, Mumbai - 400078. 10th November 2023 as per the order of the Insolvency commencement date in respect of Hon'ble National Company Law Tribunal, corporate debtor Bench at Kolkata 8th May, 2024 Estimated date of closure of insolvency

resolution process Name and registration number of the insolvency Reg No: IBBI/IPA-001/IP-P00202/2017-18/1039 professional acting as interim resolution professi

professional, as registered with the Board 14th Floor, Flat No. 13A, 33A J.L. Nehru Road Ko**l**kata 700071 Email id: kanchan@kgrs.in Address: Chatterjee International Centre 0. Address and e-mail to be used for correspondence 17th Floor, Flat No. 13A, 33A, J.L. Nehru Road with the interim resolution professional

Address: Chatteriee International Centre.

(a) Web link: https://www.ibbi.gov.in/home/download

Email id: mountainedge.cirp@gmail.com 1. Last date for submission of claims 24th November, 2023 2. Classes of creditors, if any, under clause (b) of Not applicable as per information available sub-section (6A) of section 21, ascertained by the with the IRP interim resolution professional 3 Names of Insolvency Professionals identified to Not applicable as per information available

Kolkata 700071

Physical Address: same as above in point no. 1 are available at: (b) Not applicable as per information available with the IRP Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mountain Edge Tours and Holidays Private Limited on 10th

The creditors of Mountain Edge Tours and Holidays Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 24th November 2023 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditor

may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency profes act as authorised representative of the class [specify class] in Form CA- Not applicable as per information

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

स्थायी

Mountain Edge Tours and Holidays Private Limited IBBI/IPA-001/IP-P00202/2017-18/10391 AFA Valid Upto: 28.11.2023 Date and Place: 14th March

सदर जाहीर सूचनेद्वारे सूचित करण्यात येते की, योगेंद्र कुमार वेद यांच्यासह मयत **गजेंद्र कुमार वेद** यांनी संयुक्तरित्या दुकान क्र. <mark>२, तळ</mark> मजला, मोजमापित चटई क्षेत्रफळ **१९.०५ चौ. मीटर** बिल्डींग क्र. ए-१, हाऊसिंग कॉम्प्लेक्स गोदरेज पार्क म्हणून व सोसायटी ग्रीन वृद्धस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात, त्यांचा पत्ता गोदरेज पार्क, बरवे गाव, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे पिन ४२१ ३०१ राज्य महाराष्ट्र, रिपब्लिक ऑफ इंडिया नोंदणीकरण क्रमांक **टीएनए/केएलएन/एचएसजी/(टीसी)/८८३४/९६-९७**, दि. १२.०३.१९९७ धारक जिमन धारक जुना सर्व्हे क्र. ९९, नवीन सर्व्हे क्र. ५७, हिस्सा क. २/१ (भाग) व ४ धारक गाव बरवे येथील कल्याण महापालिका मंडळाच्या मर्यादेतील तालुका व उप नोंदणीकरण जिल्हा कल्याण, जिल्हा व नोंदणीकरण जिल्हा ठाणे राज्य महाराष्ट्र. रिपब्लिक ऑफ इंडिया यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित मालमत्ता संयुक्तरित्या खरेदी केर्ल व ते सदर मालमत्तेचे संपूर्ण हक्क, अधिकार व हितसंबंध धारक आहेत.

त्यानंतर दुसरे मालक श्री. गर्जेंद्र कुमार वेद यांचा मृत्यू दि. ०३.०३.२०१३ रोजी झाला त्यांच्या मागे सदर कायदेशीर वारस **गीता गजेंद्र वेद** (पत्नी) असून त्या सदर **मयत** श्री. गजेंद्र कुमार वेद यांच्या केवळ कायदेशीर वारस आहेत.

आता कायदेशीर वारस, गीता गजेंद्र वेद यांनी दिवंगत श्री. गजेंद्र कुमार वेद यांचे शेअर्स व मालकीहक्क व ताबा हक्क ताब्यात घेतले आहेत व **त्यांच्या नावे हस्तांतरित केले आहेत.**

तसेच, या व्यतिरिक्त, मूळ नोंदणीकरण पावती व शेअर प्रमाणपत्र सोसायटीद्वारे जारी केले होते ते करार गहाळ झाले आहेत/हरवले आहेत. गहाळ पोलीस तक्रार स्थानिय खाडकपाडा पोलीस स्टेशन येथे दि. ०७.११.२०२३

रोजी तक्रार नोंदणीकरण क्र. १२७०/२०२३ अंतर्गत दाखल केली होती व सर्व कायदेशीर तकार गहाळ मळ संबंधात केले होते. जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, संस्थांना, बँक वा कोणत्याही वित्तीय संस्थांना सदर

मूळ शेअर प्रमाणपत्र सापडल्यास व मूळ नोंदणीकरण पावती सापडल्यास वा सदर **कायदेशीर वारस** यांच्याकरिता आक्षेप असल्यास त्यांनी याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून **१४ दिवसांच्या आत खालील निर्देशित वकील कार्यालय येथे लेखी पुरा**वे यांच्यासह सचित करावे.

दिनांक: ११.११.२०२२ पत्ता : ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुरबाड रोड, कल्याण (प) - पिन कोड ४२१ ३०१.

सही/-वकील भरत एच. पारवानी संपर्क - ८७६७०८६१००

बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

श्री. शरिफ चिस्तीया खा (कर्जदार व गहाणवददार) (कर्जदार व गहाणवददार) पलॅट क. ४०३. ४ था मजला. सी विंग. डिशान स्टार डी /१०१, शिवालिक बिल्डींग आर्केड, नायगाव जशीमीरा मीरा रोड (पू) ठाणे ४०१ १०७ श्रीम, मालका तोफिक अहमर (हमीदार) फ्लॅट क्र. २०३, बिल्डींग क्र. ९४, पुनम **(हमीदार)** फ्लॅट क्र. २०३, बिल्डींग क्र. ९४, वनम कॉम्प्लेक्स शांती पार्क मीरा रोड (पू), ठाणे ४०१ १०७

संदर्भ : सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्रस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(१३) सहवाचन अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचन १. ज्याअर्थी तम्ही बॉम्बे मर्कटाईल को=ऑपरेटिव्ह बँक लि. चे भागधारक व सभासद आहात

२. ज्याअर्थी बँकेच्या भागधारक व सभासदांनी ज्याद्वारे तुम्ही खालील श्रेणीमधून वेळोवेळी बँकेकडून वित्त संस्था यांच्याकडन कर्ज प्राप्त केले आहे.

गह कर्ज रु. ५०.०० लाख खाते क. ००७३०११०००००७ खारा टॅंक शाखा यांच्यासह ३. व ज्याअर्थी सदर वित्त संस्था यांनी बँकेद्वारे त्यांचे सदर थकबाकी यांची वसली करण्याकरिता सदर बँकेच्य

खालील प्रतिभती यांच्याद्वारे प्रतिभत केलेल्या बँकेद्वारे मान्य केली होती : फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, सी विंग, झिशान स्टार आर्केड, नायगाव, जिल्हा पालघर ४०१ २०८.

४. व ज्याअर्थी तम्ही गहाण कर्ज खाते थकबाकी अनसार दि. ३१.१०.२०२३ नसार एकण रक्का रु. ४९,५४,७६३.०० (प्रमुख रक्कम रु. ४७,९७,८७२.०० अधिक व्याज रु. १,५६,८९१/-कॅप्शन्ड खात्यामध्ये (अधिक भविष्यातील ९.५०% द. सा. त्यावरील अनुक्रमे संपूर्ण प्रदान होईपर्यंत ५. व ज्याअर्थी तुम्हाला दि. ३१.१०.२०२३ (अधिक पुढील व्याज त्यावरील) अनुसार एकूण रक्कम रु. ४९.५४.७६३.०० (रु. एकोणपन्नास लाखा चोपन्न हजार सातशे त्रेसष्ट मात्र) या रक्कमेचे प्रदान

बँकेच्या पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्यात कसूर केली असल्याने आमच्या विनंती/मागणी यांच्या सूचना देउनही तम्ही प्रदान करण्यास कसर केली आहे. ६. व ज्याअर्थी तुम्ही तुमच्या संपूर्ण प्रदानाच्या थकबार्कीमुळे आम्ही तुमची देणी सदर बँकेद्वारे जारी मार्गदर्शव तत्त्वांअंतर्गत बँक निर्देशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह दि. ३१.१०.२०२३ पासून सदर बँकेने अकार्यरत

गलमत्ता म्हणून वर्गीकृत केले आहे. ७. व ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२च्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून तुमचे आमच्याकडून तुम्हाला मंजूर मर्यादा ही तुम्हाला आमच्याकडून पुढील मालमत्ता प्रतिभूती म्हणून करण्यात आली होती (यापढे सदर कायदा म्हणन उल्लेखीत).

८. व ज्याअर्थी वरील नोंदीत कारणांसाठी आम्ही याद्वारे कर्जदार/ हमीदार यांना सदर सूचनेच्या प्राप्तीपासू-६० दिवसांच्या आत आमच्याकडे दि. **३१.१०.२०२३ अनुसार रक्कम रु. ४९,५**४,७६३.०० गृह कर्ज थकबाकी व त्यावरील व्याजासह तुमचे पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्याचे निर्देश देतो आहोत अन्यथा ॲक्टच्य अनुच्छेद १३ च्या उप - अनुच्छेद (४) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रतिभूत धनको म्हणून सदर ९. कृपया नोंद घ्यावी की, सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (१३) अंतर्गत सदर सूचनेच्या

स्विकृतीवर तुम्हाला विक्री, भाडेकरार वा अन्य (व्यवसायाच्या व्यतिरिक्त सामान्य स्वरूपात) मार्फत हस्तांतरण करण्याकरिता व सदर संबंधात तुम्हाला कोणतेही कॉन्ट्रावेंशन म्हणून सदर कायद्याच्या अनुच्छेद ३१ सहवाचन अनुच्छेद २९ अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितांमध्ये ासेल तर आम्ही प्रतिभूत मालमत्तेशी संबंधित सर्व हक्क हे तुमच्याद्वारे केलेले हस्त त्र उर्वरित रक्कम काही असल्यास ती संबंधित व्यक्तीसा त्याचा हक्क व अधिकारानुसार देण्यात यईल, व अशा रकमेच्या पाप्तीसाठी कोणीही व्यक्ती नसल्यास ती तम्हाला देण्यात येईल.

१०. सदर सूचना प्रतिभूती व हमीच्या संबंधात आमचे हक्क कोणत्याही संदर्भाविना जारी करण्याकरिता देण्यात

एकत्रित

(जावेद पदेल) प्राधिकृत अधिकारी

कर्जदार/हमीदार/मालमत्ता मालक यांच्या अनुसार सदर सुविधा प्राप्त केलेले व आमची ^थकबाकी यांचे पुन:प्रदान करण्याकरिता सह-विस्तारित तुमची दायित्वे बँकेच्या नावे असलेले आवश्यक दस्तावेज स्ताक्षरित करून जोडावे

(जावेद पटेल प्राधिकृत अधिकारी

(হু. লাজ্ঞান)

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय ऋ. २, चंद्रा निवास हिराचंद देसाई रोड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर न्यु पोस्ट ऑफिस समोर, मुंबई ४०० ०८६. सीआयएन : L47211MH1956PLC009882 दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व

दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड

अर्ध वर्ष अखोरकरिता स्थायी	अलेखापरीक्षित वित्ती	य अहवालाचा सा	रांश	
			(रु. लाखांत ई	र्पीएस वगळता)
तपशील	३० सप्टेंबर, २३ चालू तिमाही अखेर/ वर्ष ते तारीख आकडेवारी (अलेखापरीक्षित)	३० सप्टेंबर, २३ सहा महिने/ वर्ष ते तारीखा आकडेवारी (अलेखापरीक्षित)	३० सप्टेंबर, २२ गत वर्ष संबंधित तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २३ गत वर्ष अखोर (लेखापरीक्षित)
कामकाजातून एकूण महसूल (निव्वळ)	-	-	-	-
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१.५६	१.९६	-१४.५८	-84.58
कर पश्चात कालाबधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिसामान्य बाबी पश्चात)	१.५६	१.९६	-१४.५८	-84.58
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा /(तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)*	१.५६	१.९६	-१४.५८	-84.58
समतुल्य शेअर भांडवल	40.00	40.00	40.00	40.00
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	_	-	-	-
उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पूर्व)				
(रु. १०/- प्रत्येकी)	_	-	-	
मूळ	३.१२	३.९२	-२९.१६	-९१.२८
सौम्य	३.१२	३.९२	-२९.१६	-98.86
उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पश्चात)				
(रु. १०/- प्रत्येकी)				
मूळ	३.१२	3.97	-२९.१६	-98.26
सीम्य	३.१२	3.97	-२९.१६	-98.86

टीप : वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस समवेत दाखल तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u>

कंपनीची वेबसाइट <u>https://www.inlinch.com</u> वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

विशाल ठक

व्यवस्थापकीय संचालक ११ नोव्हेंबर, २०२३

सामाजिक कार्यकर्ते राजीव भोईर यांची जीवन संवर्धन फाऊंडेशनला मदत

कल्याण : कल्याणमधील सामाजिक व्यक्तीमत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजीव भोईर यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून टिटवाळा येथील जीवन संवर्धन फाऊंडेशन संचालित अनाथ आश्रम, वृध्दाश्रमाला अन्नधान्य, किराणा साहित्याची मदत करण्यात आली. डॉ. राजीव भोईर हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून कल्याण तसेच आसपासच्या परिसरात विविध उपक्रम राबवित असतात.

नाहीर	सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील श्रीम. कोसार इफ्तेखार खान यांच्या वतीने देण्यात येते की, ते फ्लॅट क्र. ४-ए/१०४, पहिला मजला, सोसायदी श्री खारवा सीमेन्स को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, सागर मंथन, पुजा नगरजवळ, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथील मालमत्तेचे बोनाफाईड सभासद आहेत. सचित करण्यात येते की. शेअर प्रमाणपत्र क्र. ०५१७ ते

०५२१ धारक विभिन्न क्र. ०५१७ ते ०५२१ धारक सदर फ्लॅट संबंधात सोसायटीद्रारे जारी केले होते ते करार गहाळ झाले/हरवले आहेत व सापडत नाही आहेत. त्यामळे. आमचे अशील यांनी गहाळ तक्रार नया नगर पोलीस स्टेशन येथे अहवाल क. ३४४७४-२०२३ दि. ११.११.२०२३ अंतर्गत दाखल केली आहे. सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटमध्ये कोणतेही दावे, हक्क. अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट, गहाण, भाडेकरार, जप्ती वा कोणत्याही स्वरूपात काही असल्यास सदर संबंधात आवश्यक पुरावे दस्तावेज सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्य आत अधोहस्ताक्षरित यांना सूचित करावे अन्यथा सर्व सदर हक्क, अधिकार, हितसंबंध व दावे आदी काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व सोसायटी अर्जदार सभासद यांना ड्यप्लिकेट शेअ

माणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल (राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि., अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू),

ठाणे : ४०१ १०७



टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेड

कॉपरिट आयडेंटिफिकेशन क्रमांक : L63090MH1995PLC091063

नोंदणीकृत कार्यालय : ७ वा मजला, टी स्क्वेअर, चांदिवली पेट्रोल पम्पच्या समोर, साकी विहार रोड, साकी नाका, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०७२, महाराष्ट्र भारत. दूर. क्र. +९१-२२-६६४१५०० फॅक्स : +९१-२२-६६४४१५८५ ईमेल : info@ttspl.in वेबसाइट : www.ttspl.in

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाचा सारांश

	t to the second				1								
			तिमाही अखोर		अर्ध व	ार्ष अखोर	वर्ष अखोर		तिमाही अखोर		अर्ध वर	र्ष अखोर	वर्ष अखोर
अनु. क्र.	विवरण	३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
		₹.	₹.	₹.	रु.	₹.	रु.	रु.	₹.	रु.	रु.	₹.	₹.
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९,०१६.११	९,३९५.३२	१५,१५५.०१	१८,४११.४३	३१,३८९.०४	५२,२२१.८२	११,१४५.८८	११,३७८.०२	१६,९०४.४९	२२,५२३.९०	३४,४७३.०८	५९,०२७.२२
٦.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/(तोटा)	२२७.३५	२७९.९३	५९५.८०	५०७.२८	१,१०७.१६	१,७७५.८२	५४.९१	१९८.५१	४०१.४५	२५३.४२	७९९.१७	९८४.८२
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबींपश्चात)	२२७.३५	२७९.९३	५९५.८०	५०७.२८	१,१०७.१६	१,७७५.८२	५४.९१	१९८.५१	४०१.४५	२५३.४२	७९९.१७	९८४.८२
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबींपश्चात)	१५३.०८	२१३.०२	४४१.०८	३६६.१०	८१८.७२	१,३१९.५३	-२१.७९	१३१.८७	१७०.४०	११०.०८	५३६.१७	५२४.०१
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१५३.०८	२१३.०४	४४१.०४	३६६.१२	८१८.६४	१,२६०.२२	-२१.७९	१३१.८९	१७०.२०	११०.१०	५३६.०९	४६५.२०
ξ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इक्विटी शेअर)	१,६१२.७०	१,६१२.७०	१,४३०.६०	१,६१२.७०	१,४३०.६०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,४३०.६०	१,६१२.७०	१,४३०.६०	१,६१२.७०
৬.	आरक्षित (आरक्षित मूल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	-	-	७,६९०.५६	-	-	-	-	-	६,११९.००
۷.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)												
	(चालू व अखांडित कार्यचलनाकरिता)		1				1		1				
1	१. मूळ	०.९५	१.३२	३.०८	२.२७	५.७२	۷,۹,۵	-0.82	٥.८२	१.७२	0.60	३.५९	3.28
	२. सौम्य	०.९५	१.३२	३.०८	२.२७	५.७२	८.१८	-0.82	٥.८२	१.७२	0.190	३.५९	3.28

. वरील हे सेबी (एलओडीआर) विनियमन यांच्या विनियमन यांच्या विनियमन ३३ यांच्यासह प्रसिद्ध कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित अहवाल अनुसार अलेखापरीक्षित आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस) नियम, कंपनी (भारतीय लेखा अहवाल) (सुधारित) नियम व अन्य भारतामधील सामान्यपणे स्विकृत अन्य लेखा समिती द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टॅंडईस (आयएनडी एएस) यांच्यामध्ये तयार अहवाल आहे. . वरील वित्तीय अहवाल सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट <u>www.ttspl.in</u> वर गॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.nscindia.com</u> बर इन्वेस्टर टॅंब अंतर्गत उपलब्ध आहे

> टोटल टान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेडकरित सही/-श्रीकांत निबंधे सीएफओ व संचालक

> > डीआयएन : ०१०२९११५

दि. १३ नोव्हेंबर, २०२३ ठिकाण : मुंबई